

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि  
निवृत्तिवेतनधारकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा  
२ रा हप्ता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपुर- २०१९ /प्र. क्र. ८/सेवा-९

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- २३ जून २०२०.

- वाचा -**
१. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर - २०१८/प्र. क्र. ४४ /सेवा-९,  
दिनांक : १ जानेवारी, २०१९
  २. वित्त विभाग, शासन अधिसूचना क्रमांक: वेपुर २०१९/प्र. क्र. १/सेवा-९,  
दिनांक : ३० जानेवारी, २०१९
  ३. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर - २०१९/प्र. क्र. ८ /सेवा-९,  
दिनांक : २० फेब्रुवारी, २०१९
  ४. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर-२०१९/प्र. क्र. ८/सेवा-९,  
दिनांक : ३० मे, २०१९

**प्रस्तावना -**

संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन अधिसूचनेन्वये शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा समिती, २०१७ (बक्षी समिती) च्या शिफारशीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आल्या आहेत या सुधारित वेतन संरचनेनुसार अनुज्ञेय सुधारित वेतन दिनांक १ जानेवारी, २०१९ पासून रोखीने प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू केल्यामुळे दिनांक १ जानेवारी, २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०१८ या कालावधीतील अनुज्ञेय ठरणारी थकबाकी सन २०१९-२०२० या आर्थिक पासून पुढील ५ वर्षांत ५ समान वार्षिक ५ समान हप्त्यांत प्रदान करण्यात येणार आहेत. थकबाकी प्रदानाबाबतच्या सविस्तर सूचना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच संदर्भाधीन क्रमांक ४ येथील परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना रोखीने थकबाकी प्रदानासंबंधी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

राज्यात कोवीड - १९ विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली समस्या व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी आणि सर्व प्रकारच्या निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै, २०२० रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान पुढे ढकलण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय-

शासन असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी आणि सर्व प्रकारच्या निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै, २०२० रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान १ वर्ष पुढे ढकलण्यात येत आहे. सदर हप्ता प्रदान करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२००६२३१८३०१९४५०५ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( इंद्रजित गोरे )

शासनाचे उपसचिव

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. सर्व विधान मंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई,
४. सर्व मंत्री आणि राज्य मंत्री यांचे स्वीय सहायक,
५. सर्व मंत्रालयीन विभाग,
६. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभागप्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख,
७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळशाखा), मुंबई,
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपीलशाखा), मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१२. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व),
१३. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद,
१५. राज्य महिला आयोग, वरळी, मुंबई,
१६. सर्व विभागीय आयुक्त,
१७. सर्व जिल्हाधिकारी,

१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,
१९. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
२०. महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
२१. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
२२. महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
२३. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
२४. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थब्लॉक, नवी दिल्ली,
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
२६. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई,
२७. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
२८. जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
२९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
३०. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद,
३१. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३२. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३३. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर
३४. कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
३५. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३६. कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
३७. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
३८. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
३९. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
४०. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
४१. कुलसचिव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४२. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४३. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
४४. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
४५. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
४६. कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
४७. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
४८. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.
४९. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
५०. उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.

५१. बहूजन समाजपार्टी, डी-१ इन्साहटमेंट, आझाद मैदान, मुंबई -१
५२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बॅरक क्रमांक १, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०
५३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
५४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्तीहॉल, ग्लोबमिलपॅलेस, वरळी, मुंबई-१३
५५. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळकभवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५
५६. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१
५७. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
५८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
५९. निवडनस्ती, वित्तविभाग (सेवा-९).